

आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील  
उपयोजना २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय व  
योजनानिहाय अर्थसंकल्प तरतुदीचे वाटप  
"मत्स्यव्यवसाय"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.१४/का.६  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२  
तारीख: ११ सप्टेंबर, २०१३

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "मत्स्यव्यवसाय" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनावर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त,

आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार घरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनाक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाव्दारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षमध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३०९९९२३५३७५४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु. द. नाईक )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.
४. विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.
५. सर्व जिल्हाधिकारी
६. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
८. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
९. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.
१०. वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
११. कृषि व पदुम विभाग, (मत्स्यव्यवसाय/सहकार) मंत्रालय, मुंबई-३२ (प्रत्येकी २ प्रती)
१२. प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त, नाशिक/ अमरावती/ नागपूर.
१३. सहाय्यक मत्स्यव्यवसाय उपायुक्त, मुंबई विभाग, मुंबई.
१४. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, रायगड, जि.रायगड/पालघर, जि.ठाणे/भंडारा/चंद्रपूर.
१५. सर्व जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,
१६. मुख्य कार्यकारी अधिकारी, मत्स्यव्यवसाय यंत्रणा, ठाणे/शहापूर/पालघर/मुंबई/अमरावती.
१७. अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम मंडळ), जळगांव.
१८. कार्यासन अधिकारी का.क्र.२ व ९ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई./
१९. निवड नस्ती (का-६ )

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (टि.एस.पी)

शिर्ष : मत्स्यव्यवसाय योजनेचे नांव : मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प. (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) मत्स्यबीज उत्पादन <b>(२४०५ ०५२२) २१, सामुग्री व पुरवठा</b>		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
चंद्रपूर	२०००	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
एकूण	२०००			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (टि.एस.पी)

शिर्ष : मत्स्यव्यवसाय योजनेचे नांव : अवरुद्ध पाण्यातील मत्स्यसंवर्धन. (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) मत्स्यबीज उत्पादन <b>(२४०५ ०५०२) २१, सामुग्री व पुरवठा</b>		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२५०	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	१७०			
धुळे	१४०			
नंदुरबार	२००			
अहमदनगर	१०			
अमरावती	१०००			
यवतमाळ	२००			
गोंदिया	१५०			
एकूण	२१२०			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (टि.एस.पी)

शिर्ष : मत्स्यव्यवसाय योजनेचे नांव : मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणा स्थापन करणे. (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) मत्स्यसंवर्धन विकास यंत्रणा (२४०५ ०५३१) ३१, सहाय्यक अनुदाने			
जिल्हाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१००	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
एकूण	१००			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (टि.एस.पी)

शिर्ष : मत्स्यव्यवसाय योजनेचे नांव : मत्स्यव्यवसायोपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०६) मच्छिमारी साधने इ. (२४०५ १२५१) ३१, सहाय्यक अनुदाने			
जिल्हाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	३००	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२	
रायगड	४०			
नाशिक	२००			
धुळे	२००			
नंदुरबार	१८०			
अहमदनगर	४०			
पुणे	८०			
अमरावती	५०			
यवतमाळ	१५०			
नागपूर	१२०			
गोंदिया	५०			
चंद्रपूर	३०			
गडचिरोली	५०			
नांदेड	२०			
एकूण	१५१०			

२०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (ओटिएसपी)

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव :</b> अवरुद्ध पाण्यातील मत्स्यसंवर्धन. (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) अवरुद्ध पाण्यातील मत्स्यसंवर्धन <b>(२४०५ ०६७४) २१, सामुग्री व पुरवठा</b>		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	५०	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
धुळे	५०			
नंदुरबार	१०			
अहमदनगर	६०			
पुणे	८३			
वाशिम	५०			
अमरावती	१०			
यवतमाळ	७५			
गोंदिया	१०			
<b>एकूण</b>	<b>३९८</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (ओटिएसपी)

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव :</b> माळ्यामारी सहकारी संस्थांचा विकास. (रुपये हजारात)		<b>मागणी क्रमांक टी-५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०२) जतन व राज्यवाहतुक हिस्सा. <b>(२४०५ ०७१८) ३१, सहाय्यक अनुदाने.</b>		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१६	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	६			
<b>एकूण</b>	<b>२२</b>			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (ओटिएसपी)

शिर्ष : मत्स्यव्यवसाय योजनेचे नांव : मत्स्यव्यवसाय उपयोगी आवश्यक सामुग्रीच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २४०५-मत्स्यव्यवसाय-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०३) मच्छिमारी साधने इ. (२४०५ ०७२७) ३१, सहाय्यक अनुदाने			
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२००	संबंधित जिल्हाधिकारी	कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
रायगड	५०			
नाशिक	५०			
धुळे	१५०			
नंदुरबार	८०			
जळगांव	२०			
अहमदनगर	५०			
पुणे	५०			
अकोला	१०			
वाशिम	२०			
अमरावती	२०			
यवतमाळ	७५			
भंडारा	४			
गोंदिया	२०			
एकूण	७९९			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (टिएसपी)

शिर्ष : मत्स्यव्यवसाय योजनेचे नांव : मच्छिमारी सहकारी संस्थांना भागभांडवली अंशदान. (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४४०५- मत्स्यव्यवसायावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) मच्छिमार सहकारी संस्थांना भाग भांडवली अंशदान (४४०५ ०२२१) ३२, अंशदाने			
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	८	संबंधित जिल्हाधिकारी	कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	४			
एकूण-	१२			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(टीएसपी)**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव :</b> मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प <b>(जिल्हास्तरीय)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ४४०५-मत्स्यव्यवसायावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प <b>(४४०५ ०१९५) ३२ अंशदान</b>		
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२०१३-१४ साठी केलेली तरतूद</b>	<b>२०१३-१४ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	२०८०	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	५००			
पुणे	१०००			
अमरावती	४००			
गोंदिया	२००			
चंद्रपूर	२००			
गडचिरोली	५०			
<b>एकूण-</b>	<b>४४३०</b>			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप  
(ओटीएसपी)**

<b>शिर्ष : मत्स्यव्यवसाय</b> <b>योजनेचे नांव :</b> मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा विकास <b>(जिल्हास्तरीय)</b> <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी-६</b> <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ४४०५-मत्स्यव्यवसायावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) मच्छिमार सहकारी संस्थांना भाग भांडवली अंशदान <b>(४४०५ ०२४८) ३२ अंशदान</b>		
<b>जिल्ह्याचे नांव</b>	<b>२०१३-१४ साठी केलेली तरतूद</b>	<b>२०१३-१४ ची पूरक तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
ठाणे	६	संबंधित जिल्हाधिकारी	कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदुरबार	४			
<b>एकूण-</b>	<b>१०</b>			